



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र.७] शनिवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२४ : भाद्रपद २३, शके १९४६ [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग

१

जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून

नगरपरिषद प्रशासन

वाचा:-

१. महाराष्ट्र शासन, राजपत्र सोमवार, २८ फेब्रुवारी २०२२: फाल्गुन ९ शके १९४३ भाग १-अ (पृष्ठ क्र.१०) अ.

२. शासन राजपत्र सोमवार, १० ऑगस्ट २०२४ श्रावण १९, शके १९४६ असाधारण भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग.

३. महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग चार, वर्ष १०, अंक १५ शुक्रवार, ऑगस्ट १६, २०२४/श्रावण २५ शके १९४६ पृष्ठ क्र.३ असाधारण क्र.४०.

जिल्हाधिकारी यांजकडून

शुध्दीपत्रक

क्र.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.०६, दि.०९.०९.२०२४:- ज्याअर्थी,

उक्त वाचा १ द्वारे नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायतीच्या निवडून आलेल्या अध्यक्षा व उपाध्यक्षांची नावे शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर राजपत्रात नगरपंचायतीच्या अध्यक्षाचा पदावधी

अडीच वर्षे तसेच उपाध्यक्षाचा पदावधी पाच वर्षांचा नमूद करण्यात आला आहे. तसेच, उक्त वाचा २ द्वारे उपाध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या मुदतीऐवजी उपाध्यक्ष म्हणून अडीच वर्षांची मुदत नमूद करून शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

आता, उक्त वाचा ३ अन्वये नगर विकास विभागाकडील सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ५ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रख्यापित केलेल्या अध्यादेशानुसार "नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत अर्धापूर, माहूर व नायगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षा व उपाध्यक्षाचा पदावधी पाच वर्षे असेल आणि त्याची मुदत नगरपंचायतीच्या मुदतीबरोबर समाप्त होईल" अशी दुरुस्ती याद्वारे करण्यात येत आहे.

ठिकाण:- नांदेड

दिनांक:- ०९.०९.२०२४

स्वा/-

(अभिजित राऊत)

जिल्हाधिकारी नांदेड.